

Corporate Office:

702, Marathon Max,

Mulund-Goregaon Link Road,

Mulund (West), Mumbai - 400 080.

Tel.: +91-22-6724 8484 / 88

Fax: +91-22-6772 8408

E-mail: citadel@marathonrealty.com

Website: www.citadelrealty.in

CIN : L21010MH1960PLC011764

October 28, 2021

The BSE Limited

Dept. of Corporate Services,

P. J. Towers, Dalal Street,

Mumbai 400 001.

Scrip Code: 502445

Sub: Newspaper Advertisement of Extracts of Un-audited financial results (Standalone & Consolidated) for the Second quarter and half year ended on September 30, 2021.

Dear Sirs,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of Newspaper cuttings of the Extracts of Un-audited financial results (Standalone & Consolidated) for the second quarter and half year ended on September 30, 2021; as approved by the Board of Directors of the Company in its meeting held on October 28, 2021 published in "Business Standard" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper), on October 29, 2021.

This is for your information and record.

Thanking you,

For Citadel Realty & Developers Limited.


Anuja Dube

Company Secretary & Compliance Officer



Public Notice- TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

Notice is hereby given that the Certificate(s) for 201 Equity Shares under Folio No. 30267770 Certificate No/s 203064 having Distinctive Nos. 144321448 to 144321648 (Name of the Company) The Great Eastern Shipping Company Ltd. standing in the name(s) of Vijay Nagindas Mehta & Jaysree Vijay Mehta (shareholder/s name) has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered office (Company Address Full) 134/A, Ocean House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018, Maharashtra within 21 days from the date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s).

Place: Mumbai
Date: 29/10/2021

Name(s) of Shareholder(s):-
Vijay Nagindas Mehta & Jaysree Vijay Mehta

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given at large that my client MRS. ANUJA VIJAY ALSHI has already sold her property bearing Flat No./A/604 on 6th Floor admeasuring 731 sq. ft. Built-Up area in the building known as CHARKOP SUPRIYA CO-OP. HSG. SOC. LTD., situated at Plot No.262, Sector-5, RDP 4, Charkop, Kandivali (West), Mumbai 400067, and five fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. from 111 to 115 under Share Certificate No.23. MRS. ANUJA VIJAY ALSHI had taken loan from United Western bank Ltd (now known as IDBI Bank) in the year 2001 which has completely been repaid in the year 2005 for which No Dues Certificate was issued by the bank which has been misplaced. There is no other lien/loan pending on the above said Flat till date.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands in or against the said property by way of lien, sale, mortgage, charge, trust, possession, gift, inheritance, maintenance, lease, attachment or otherwise, however is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No. 14, Akvati Apartments, Mathradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067, within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned

Sd/-
Rashida Y. Laxmidhar
Advocate

CENTRAL RAILWAY

ENGINEERING WORKS

e-TENDER NOTICE

Sr.No.1 : Name of the Work : Protection arrange to balance patches inside face of Tunnel No. 2 by rock bolting and shot creting on PNVL-KJT section. **Approximate Value :** ₹ 542.65 lakh. **Completion period :** 12 months. **Sr. No. 2 : Name of the Work :** (A) CTR (S) - 8.838 kms., TRR(S) - 5.755 Kms. & TSR(S) - 5.644 Kms. in CSMT-KYN & TNA-VSH section under Sr. DEN(S) jurisdiction. (IRPSM ID No. 01.02.31.21.1.10.008). (B) Scattered Replacement of PSC sleepers for turn outs under Sr. DEN(S) Project ID No. 01.02.31.21.1.10.010. **Approximate Value :** ₹ 469.80 lakh. **Completion period :** 12 Months. **Sr. No. 3 : Name of the Work :** Fabrication of 52/60 kg. in Situ Glued Joints under Sr. DEN(S) CSMT jurisdiction chargeable to capital work. **Approximate Value :** ₹ 105.07 lakh. **Completion period :** 12 months. **Sr. No. 4 : Name of the Work :** Vidyavihar Colony-Repairs to Building No. RB/II/A, B & C and improvement to road at Vidyavihar Colony (Total 48 Units). **Approximate Value :** ₹ 112.53 lakh. **Completion period :** 08 months. **Sr.No. 5 : Name of the Work :** Kalva Colony: (A) Repairs to damaged drainage/sewerage line for residential buildings in the colony. (B) Repairs to damaged road at Kalva Colony. (C) Repairs to down take arrangements in Kalva colony. (D) Repairing damaged compound wall and gates under ADEN(Works) TNA. **Approximate Value :** ₹ 111.05 lakh **Completion period :** 08 months. **Sr. No. 6 : Name of the Work :** (A) Dadar - Supply of potable drinking water through road tankers at various locations of Dadar-Parel Colony, Dadar station & Dadar Terminus under SSR(WKS) Dadar (For 12 months). (B) Parel - Supply of potable drinking water through road tankers at Parel Railway Colony under SSE(WKS) Parel (For 12 months). **Approximate Value :** ₹ 82.86 lakh. **Completion period :** 12 months. **Sr. No. 7 : Name of the Work :** (A) Provision/Improvement of various infrastructure works at Dr. B. A. M. Hospital at Byculla. (B) BY Hospital - Upgradation of non-Covid Medical ICU Ward, Paediatric Ward, PICU, NICU with provision of an inbuilt Play Room and Female Surgical Ward in Buculla Hospital. (C) BY Hospital - Construction of new toilet complex in proximity at the ground floor for OPD patients at BY Hospital. **Approximate Value :** ₹ 292.08 lakh. **Completion period :** 06 months. **Sr. No. 8 : Name of the Work :** Miscellaneous P-way work for SNPD Car Shed; PNVL Yard & BEPR Yard under SSE/Pway/ MKND under ADEN(M) MNKD section. **Approximate Value :** ₹ 49.12 lakh. **Completion period :** 12 months. **Sr. No. 9 : Name of the Work :** Repairs to footpath slab, steel piers, steel trough, abutment etc. as per IIT recommendations for olivant ROB at 3/7-8 between by - SNRD Stations. **Approximate Value :** ₹ 159.83 lakh. **Completion period :** 06 months. **Sr. No. 10 : Name of the Work :** Supplying & stacking of 65mm machine crushed ballast as per revised specification of June-2016 and loading the same in to wagon/hoppers/ boxes at Turbhe Depot under ADEN(T) TNA section. **Approximate Value :** ₹ 424.96 lakh. **Completion period :** 11 months. **Tender closing date & time of aforesaid tender :** Up-to 11.00 hrs. of Sr.No. 2 on 01.11.2021, Sr. No.1 on 02.11.2021, Sr. No. 3 on 08.11.2021, Sr. No. 4, 5 & 6 on 10.11.2021, Sr. No. 10 on 11.11.2021, Sr. No. 9 on 12.11.2021, Sr. No. 8 on 15.11.2021, Sr. No. 7 on 17.11.2021 will be opened after 11.00 hrs. The prospective tenderers are requested to visit the website www.ireps.gov.in for details of tenders & corrigendum, if any. Tenderer may participate in above e-tender electronically through website www.ireps.gov.in only & submission of manual offers against e-tender are not allowed. Manually, if submitted shall neither be opened nor considered. Tender document cost & EMD will be accepted through net banking or payment gateway only. For further enquiry, may contact : Divisional Railway Manager (Works) Office, Central Railway on phone 022-67455233. This tenders complies with Public Procurement Policy Order 2017 dated 16.09.2017. Complete details of tenders are available at the website www.ireps.gov.in. The complete details of tenders are also available in the "Notice Board" of the Divisional Railway Manager (Works) Office, Mumbai CSMT.

Open e-Tender Notice No. CR-DRM(W) BB-2021-32 of 26.10.2021.

RailMadad Helpline 139

Gillette India Limited

(CIN: L28931MH1984PLC267130)

Registered Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400 099

Website: in.pg.com

Tel: (91-22) 2826 6000 • Fax: (91-22) 2826 7337

Investor helpline nos.: 86575 12368/ 86575 00524

NOTICE

NOTICE is hereby given that the Thirty-Seventh Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on **Tuesday, November 23, 2021, at 11.00 a.m.**, through Video Conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020 and 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular numbers SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD/2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the Circulars") without the physical presence of members, at a common venue, in view of the ongoing COVID-19 pandemic, to transact the business set out in the Notice calling the AGM.

The Notice along with Annual Report will be sent electronically to those Members who have registered their e-mail addresses. The electronic dispatch of Annual Report to Members will be completed by November 01, 2021. The copy of the Notice along with the Annual Report will also be available on the Company's website: in.pg.com as well as on the websites of BSE Limited at www.bseindia.com and National stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Instructions for joining the AGM through VC are provided in the notice convening the AGM. Participation of members through VC/OAVM will be reckoned for the purpose of quorum for the AGM as per section 103 of the Companies Act, 2013.

All documents referred to in the Notice will also be available for electronic inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM, i.e. November 23, 2021. Members seeking to inspect such documents can send an email to investorgil.im@pg.com.

NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from **Wednesday, November 17, 2021, to Tuesday, November 23, 2021 (both days inclusive)**, for the purpose of determining the names of Members eligible for final dividend on Equity Shares, if declared at the 37th AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules framed thereunder and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The remote e-voting period commences on **Thursday, November 18, 2021 at 9:00 a.m. and ends on Monday, November 22, 2021 at 5:00 p.m.** During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on November 16, 2021, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, he shall not be allowed to change it subsequently. The Company has appointed M/s. Saraf & Associates, Practicing Company Secretaries, represented by Mr. Kamalax Saraf, Proprietor to act as the Scrutinizer, for conducting the scrutiny of the votes cast.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the **cut-off date, i.e., Tuesday, November 16, 2021** only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM and voting thereafter. Instructions and procedure for e-voting are set out in the notice of the AGM. Those who have not registered their e-mail addresses, for e-voting may follow the instructions mentioned below:

- In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) by email to info@massserv.com and investorgil.im@pg.com
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card) to info@massserv.com and investorgil.im@pg.com.

In case of any queries, on e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsd.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to evoting@nsdl.co.in

Members are requested to register / update bank details to enable electronic modes of transfer for dividends and in this regard:

- Members holding shares in electronic form are requested to furnish their bank details to their Depository Participants ("DPs").
- Members holding shares in physical form are requested to furnish their bank details, alongwith a photocopy of a blank cancelled cheque pertaining to their bank account to the Registrar and Share Transfer Agent, ("RTA"), M/s. MAS Services Ltd.

For instructions on joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM, members are requested to refer to the Notice of the AGM.

Further, Shareholders may note that, in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961, as amended by and read with the provisions of the Indian Finance Act, 2020, dividend declared and paid by the Company after April 1, 2020, is taxable in the hands of shareholders and the Company is required to deduct the tax at source ("TDS") on the distribution of dividend income to its shareholders at the applicable rates. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, shareholders are requested to submit the requisite documents as mentioned in our letter dated September 17, 2021, which is put up on the website at <https://in.pg.com/indiainvestors/gil/reports/announcements/announcements/announcements>, in order facilitate company to deduct TDS at time of final dividend. The said documents (duly completed and signed) are required to be emailed to Company's RTA at info@massserv.com on or before November 7, 2021 in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS. For any clarification, please write to us at info@massserv.com or investorgil.im@pg.com.

For Gillette India Limited

Sd/-
Flavia Machado
Company Secretary

Place: Mumbai
Date: October 28, 2021

PUBLIC NOTICE

Written offers are invited by the Trustees of 'St. Mary Educational Trust Dombivli (W)' at correspondence address being c/o. Advocate Yogesh Singh, G/12, Rizvi Park, S. V. Road, Santacruz (W), Mumbai- 400 054 in sealed envelope for sale of the Trust property being "All that piece and parcel of land bearing (i) Survey No.32 (pt) (Old Survey No.161), of Village Dawadi, adm. 5.01R equivalent to 501 sq. mtrs., and (ii) Survey No.121, Hissa No.18A of Village Dawadi, adm. 3566 sq. mtrs., within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation, Dombivli Division, within the Regn., Dist., Thane and Sub- Registration Dist., Kalyan" on as is where is basis".

Sealed offers should be delivered within 30 days from the date of publication at the correspondence address mentioned herein above. Time is the essence of the contract and offers received after 30 days shall not be entertained.

A copy of the terms and conditions for sale of Trust property will be available at the above address: on any working day from 30th October, 2021 till 26th November, 2021 between 3:00 pm to 5:00 pm, from correspondence address mentioned herein above on payment of Rs.2,500/-. The last date for receiving offer by the Trust is 29th November, 2021. The offerors shall strictly be adhering to the terms and conditions laid by the Trust.

Person/s interested in making a bid shall along with their offer letter, enclose a Demand Draft or a Pay Order only in favor of "St. Mary Educational Trust Dombivli (W)" for 10% of the offer amount. The said amount will be refunded without interest in case the offer is not accepted, however, once the offer is accepted, the earnest money or any other payment made there after shall not be refunded. The sale of the said property will be subject to the sanction by the Charly Commissioner, Maharashtra State, Mumbai.

Offers will be opened at 3:30 pm on 1st December, 2021 at the above address, wherein the offerors may remain present. Conditional offers or incomplete forms shall not be considered and the Trust reserves the right to accept or reject the offers with or without modification.

Date: 29th October, 2021

Sd/-
Trustee
St. Mary Educational Trust

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the general public that Mrs. Sunita Arora alias Mrs. Sunita Kaur Vig is the owner of Flat No. 302, admeasuring about 425 Sq. ft Built Up Area, 3rd Floor, Vishnu Priya, constructed on the Plot No. C-119, Sector-19 Situated at Village Koperkhairne (GES) Taluka & District Thane (hereinafter referred to as the "Said Premises"), who has Mortgaged the Said Premises to State Bank of India.

The State Bank of India has lost / misplaced original title deed i.e. Agreement for Sale dated 01-08-2003 executed between M/s Priya Construction, Builders and Developers through Proprietor Mrs. Priya Goswami as Developer and Mrs. Sunita Arora as Purchaser (Document Serial No. TNN-8-4924-2003 on 01-08-2003) in respect of Said Premises and the same is not traceable despite of due and diligent search in that behalf.

If any person/s has/have any claim and / or claiming and interest in the Said Premises or any part thereof by way of sale, gift, lease, tenancy, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing, to the undersigned at his office at Manoj Kumar, Advocate, Office at 3rd Floor, Building No. 169, Matru Chhaya, Bora Bazar Street, Near Maruti Cross Lane, Fort, Mumbai-400001, Contact: 9930039395 / 9320439395 within 7 days from the date of publication of this notice, failing which the title of the Mrs. Sunita Arora alias Mrs. Sunita Kaur Vig shall be considered as absolute & final, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.

Dated the 29th day of October, 2021

Sd/-
Manoj Kumar
Advocate & Consultant

The Notice along with Annual Report will be sent electronically to those Members who have registered their e-mail addresses. The electronic dispatch of Annual Report to Members will be completed by November 01, 2021. The copy of the Notice along with the Annual Report will also be available on the Company's website: in.pg.com as well as on the websites of BSE Limited at www.bseindia.com and National stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Instructions for joining the AGM through VC are provided in the notice convening the AGM. Participation of members through VC/OAVM will be reckoned for the purpose of quorum for the AGM as per section 103 of the Companies Act, 2013.

All documents referred to in the Notice will also be available for electronic inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM, i.e. November 23, 2021. Members seeking to inspect such documents can send an email to investorgil.im@pg.com.

NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from **Wednesday, November 17, 2021, to Tuesday, November 23, 2021 (both days inclusive)**, for the purpose of determining the names of Members eligible for final dividend on Equity Shares, if declared at the 37th AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules framed thereunder and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The remote e-voting period commences on **Thursday, November 18, 2021 at 9:00 a.m. and ends on Monday, November 22, 2021 at 5:00 p.m.** During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on November 16, 2021, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, he shall not be allowed to change it subsequently. The Company has appointed M/s. Saraf & Associates, Practicing Company Secretaries, represented by Mr. Kamalax Saraf, Proprietor to act as the Scrutinizer, for conducting the scrutiny of the votes cast.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the **cut-off date, i.e., Tuesday, November 16, 2021** only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM and voting thereafter. Instructions and procedure for e-voting are set out in the notice of the AGM. Those who have not registered their e-mail addresses, for e-voting may follow the instructions mentioned below:

- In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) by email to info@massserv.com and investorgil.im@pg.com
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card) to info@massserv.com and investorgil.im@pg.com.

In case of any queries, on e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsd.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to evoting@nsdl.co.in

Members are requested to register / update bank details to enable electronic modes of transfer for dividends and in this regard:

- Members holding shares in electronic form are requested to furnish their bank details to their Depository Participants ("DPs").
- Members holding shares in physical form are requested to furnish their bank details, alongwith a photocopy of a blank cancelled cheque pertaining to their bank account to the Registrar and Share Transfer Agent, ("RTA"), M/s. MAS Services Ltd.

For instructions on joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM, members are requested to refer to the Notice of the AGM.

Further, Shareholders may note that, in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961, as amended by and read with the provisions of the Indian Finance Act, 2020, dividend declared and paid by the Company after April 1, 2020, is taxable in the hands of shareholders and the Company is required to deduct the tax at source ("TDS") on the distribution of dividend income to its shareholders at the applicable rates. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, shareholders are requested to submit the requisite documents as mentioned in our letter dated September 17, 2021, which is put up on the website at <https://in.pg.com/indiainvestors/gil/reports/announcements/announcements/announcements>, in order facilitate company to deduct TDS at time of final dividend. The said documents (duly completed and signed) are required to be emailed to Company's RTA at info@massserv.com on or before November 7, 2021 in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS. For any clarification, please write to us at info@massserv.com or investorgil.im@pg.com.

For Gillette India Limited

Sd/-
Flavia Machado
Company Secretary

Place: Mumbai
Date: October 28, 2021

FORM 'Z'

(See sub -rule (11(d)-1) of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery Officer of the THE HINDUSTHAN CO-OP BANK LTD., Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a Demand Notice Dated 15.09.2018 calling upon the Judgement Debtors M/s. Jaspal Cargo Carriers (Prop. Jaspalsingh Kashmirsingh Banwait) And his sureties Shri. Harjindersingh Ajitsingh Sohi, And Mr. Kishor Mohanlal Dingra to repay the amount mentioned in the notice being Rs. 23553742.00 (Rupee Two Crore Thirty Five Lac Fifty Three Thousand Seven Hundred Forty Two Only) & Rs. 1219853.00 (Rupee. Seven Crore Seventy One Lac Twenty Nine Thousand Eight Hundred Fifty Three Only) on or before 15 Days from the receipt of the said notice and the Judgement Debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 09.09.2019 and attached the property described herein below. The Judgement Debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the Judgement Debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property/Attached the property described hereinbelow in exercise of powers conferred on him/her under rule 107[11(d)-1] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 17th day of September, the year 2019. The Judgement Debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the THE HINDUSTHAN CO-OP BANK LTD., Mumbai - 22. For an amount Rs. 24382730/- (Rupees Two Crore Forty three Lac Eighty Two Thousand Seven Hundred Thirty Only) & Rs. 7,99,97,578.00 (Rupee. Seven Crore Ninety Nine Lac Ninety Seven Thousand Five Hundred Seventy Eight Only) as of 20.12.2018 and further interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property consisting of 1) Sub Plot No. 1B, Cement Merchants Premises Co-op Society Ltd., CMPCS Complex, Near Readymix Plans, Kalamboli Warehousing Corporation, Kalamboli, Tal - Panvel, Dist - Raigad, State: - Maharashtra. Plot Area Admeasuring 2685.07 Sq. Mtrs. (28891.35 Sq. Ft) Existing Constructed Area 1342.53 Sq. Mtrs. (14445.62 Sq. Ft)

Date: 17.09.2019
Place: - Kalamboli

Sd/-
(Shri. M. B. Nevase)
Recovery Officer,
The Hindusthan Co-op Bank Ltd., Mumbai - 22.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large on behalf of our client viz. M/s. Capchins (India) Pvt. Ltd., a Private limited Company, having its registered office at basement, "Prabhu Ashish" CTS No. 1323 at Ram Mandir Road, Vile Parle (East), Mumbai-400057. Our client is the absolute owner of the property described below:

Description of the property:

Basement (Godown) admeasuring 702 sq. ft. built up area in the building known as "Prabhu Ashish" constructed on the property bearing CTS No. 1323 at Ram Mandir Road, Vile Parle (E) Mumbai 400057. It is reported by our client that original Share Certificate in respect of the said property has been lost/misplaced as mentioned below:

1. Original Share Certificate bearing No.7 dated 27.03.2007 of five shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. from 31 to 35 issued by "Prabhu Ashish Co-Operative Housing Society Ltd" in favour of M/s. Capchin (I).

All persons having any claim/objection in respect of the said Basement (Godown) as and by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, tenancy, occupation, lease, lien, easement license or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned within a period of Seven (7) days from the date of publication hereof.

Dated this 28th day of October, 2021

Sd/-
Legaleye Venture,
Advocates High Court
204, 255 & 256, 'V MALL' Next to: Saidham, Thakur Complex,
Kandivali (East), Mumbai - 400 101.

Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at 100, Everest Marine Drive Mumbai, Maharashtra - 400002 that MACHU INDUSTRIES LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

2. The principal objects of the company are as follows:
To produce, manufacture, refine, prepare, process, purchase, sell, import, export, or generally deal in furniture, yarn, bricks, agro-inputs like fertilizers, micronutrients, pesticides & insecticides, veterinary and livestock feeds and feed supplements, fish feeds and its supplements, plants and machinery, implements, accessories, tools, goods, or things and all types of modern agricultural implements, veterinary, livestock and poultry equipment's and also carry on the business of poultry, farming, agricultural farming, and allied activities, sand, stone, sanitary materials, adhesive, sheets, roofing, glass, fittings, electrical goods, water supply or storage equipment, concrete mixtures, lubricant oils, building materials, forest products and any other building or decorative materials made of cement, stone, timber, teak, board, fiber, paper, glass, rubber, plastic or other natural or synthetic substance or chemical.

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 602, C Wing, West Gate, Lodha Luxuria Sainath Nagar, Majiwada Thane - 400604.

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC) Indian Institute of Corporate Affairs (ICA), Plot No. 6.7, 8, Sector 5, IIT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050 within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 28th day of October 2021.

Name(s) of Applicant
1. Vishal Anilkumar Munot.
2. Divya Siddharth Munot.
3. Siddharth Anilkumar Munot

IN THE CITY CIVIL COURT MUMBAI C. R. No.14

AT MUMBAI

COMMERCIAL SUIT NO. 645 OF 2021

(Order V, Rule 20'A of Code of Civil Procedure Code, 1908)

Plaint Lodged on : 10.02.2020
Plaint Admitted on : 02.03.2020

Summons for Settlement of Issues in A Suit Relating to Commercial Dispute Under Section 6 of the Commercial Courts, Commercial Division and Commercial Appellate Division of High Courts Act, 2015 Order V, Rule 1 of the Code of Civil Procedure, 1908

CANARA BANK, a body corporate constituted under the Banking Companies (Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1970 having its Head Office at 112, J.C.Road, Bangalore-560 002, and one of its Branch Office amongst others known as Chembur Main Branch having address at 70, Mangal Sanjivni, MDS Marg, Chembur, Mumbai-400 071, in the State of Maharashtra, respectively, ..Plaintiff

Mr. Yadvendra Kumar Ujagar Age: 37 Year, Officer Versus

1. M/s. Deluxe Tours and Travels, (Proprietor Mr. Sajid Abdul Bari Shaikh) Room No. 18, Sanjay Nagar Line, No.1, Near Municipal School, Baiganwadi, Mumbai-400043.)
2. Mr. Sajid Abdul Bari Shaikh, Age-Adult, Not Known (Proprietor of M/s. Deluxe Tours and Travels) Room No. 18, Sanjay Nagar Line No. 1, Near Municipal School Baiganwadi, Govandi, Mumbai-400043.)
..Defendants

To,
1. M/s. Deluxe Tours and Travels
2. Mr. Sajid Abdul Bari Shaikh
The Defendants abovesaid

WHEREAS the abovesaid Plaintiff has filed a suit against you, as set out in the Plaint herein whereof the following is a concise statement, viz:-

The Plaintiff therefore prays-

a. That the Defendants be decreed and ordered to pay to the Plaintiff sum of ₹ 2,82,331.99/- (Rupees Two Lakh Eighty Two Thousand Three Hundred Thirty One and Paise Ninety Nine Only) as on 26.12.2019 as per particular of claim given in Exhibit '1' with the further interest at the rate of 11.20% p.a over due with monthly rests plus 2% p.a interest from the date of filing of the Suit till the date of judgment and thereafter further interest at the same rate from the date of judgment till payment as the advances were granted to the Defendants for commercial purpose within the meaning of Order 38 of the Code of Civil Procedure, 1908;

b. That the Defendants may be directed to pay to the Plaintiffs their costs of the suit and

c. For such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require.

You are hereby summoned to appear in this Honble Court on Court 10th November 2021 at 11 O'clock standard time in the forenoon in person or by an Advocate and allow to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the abovesaid Plaintiff and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must produce all your witnesses on that day, and you are hereby required to take notice that in default of your appearances on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and you will bring with you or send your an Advocate any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiffs case or upon which you intend to rely in support of your case:-

Given under my hand and the seal of this Hon'ble Court.

Dated this 20th October, 2021

Sd/-
for Registrar,
City Civil Court Bombay

MR. RAJKUMAR SHUKLA, Advocate for Plaintiff,
Office No. 10, 2nd Floor, Building No. 84, Janambhoomi Marg, Fort, Mumbai-400 001.
Contact No.: 91-9833625098 / (022) 2287 6392 e-mail: advshukla@gmail.com

FORM 'Z'

(See sub -rule (11(d)-1) of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery Officer of the THE HINDUSTHAN CO-OP BANK LTD., Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a Demand Notice Dated 15.09.2018 calling upon the Judgement Debtors M/s. Jaspal Cargo Carriers (Prop. Jasvindersingh Kashmirsingh Banwait) And his sureties Shri. Sudhakar Pundlik Dhamdhare, And Smt. Mansi Milind Chiplunkar to repay the amount mentioned in the notice being Rs. 68769846.00 (Rupee Six Crore Eighty Seven Lac Sixty Nine Thousand Eight Hundred Forty Six Only) & Rs. 22818033.00 (Rupee. Two Crore Twenty Eight Lac Eighteen Thousand Thirty Three Only) on or before 15 Days from the receipt of the said notice and the Judgement Debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 09.09.2019 and attached the property described herein below. The Judgement Debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the Judgement Debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property/Attached the property described hereinbelow in exercise of powers conferred on him/her under rule 107[11(d)-1] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 17th day of September, the year 2019. The Judgement Debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the THE HINDUSTHAN CO-OP BANK LTD., Mumbai - 22. For an amount Rs. 71296456/- (Rupees Seven Crore Twelve Lac Ninety Six Thousand Four Hundred Fifty Six Only) & Rs. 23626085.00 (Rupee. Two Crore Thirty Six Lac Twenty Six Thousand Eighty Five Only) as of 20.12.2018 and further interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property consisting of 1) Sub Plot No. 1A, Cement Merchants Premises Co-op Society Ltd., CMPCS Complex, Near Readymix Plans, Kalamboli Warehousing Corporation, Kalamboli, Tal - Panvel, Dist - Raigad, State: - Maharashtra. Plot Area Admeasuring 2685.07 Sq. Mtrs. (28891.35 Sq. Ft) Existing Constructed Area 1342.53 Sq. Mtrs. (14445.62 Sq. Ft)

Date: 17.09.2019
Place: - Kalamboli

Sd/-
(Shri. M. B. Nevase)
Recovery Officer,
The Hindusthan Co-op Bank Ltd., Mumbai - 22.

FORM 'Z'

(See sub -rule (11(d)-1) of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery Officer of the THE HINDUSTHAN CO-OP BANK LTD., Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a Demand Notice Dated 15.09.2018 calling upon the Judgement Debtors M/s. Jaspal Container Carriers (Prop. Smt. Jasbirkar Jasvindersingh Banwait) And his sureties Shri. Harindersingh Bikramsingh Saini, And Mr. Sarabjot Harcharanjit Saini to repay the amount mentioned in the notice being Rs. 76814825.00 (Rupee Seven Crore Sixty Eight Lac Fourteen Thousand Eight Hundred Twenty Five Only) on or before 15 Days from the receipt of the said notice and the Judgement Debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 13.08.2021 and attached the property described herein below.

The Judgement Debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the Judgement Debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property/Attached the property described hereinbelow in exercise of powers conferred on him/her under rule 107[11(d)-1] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 24th day of September, the year 2021. The Judgement Debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the THE HINDUSTHAN CO-OP BANK LTD., Mumbai - 22. For an amount Rs. 79670722/- (Rupees Seven Crore Ninety Six Lac Seventy Thousand Seven Hundred Twenty Two Only) as of 20.12.2018 and further interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property consisting of 1) Sub Plot No. 3A, Cement Merchants Premises Co-op Society Ltd., CMPCS Complex, Near Readymix Plans, Kalamboli Warehousing Corporation, Kalamboli, Tal - Panvel, Dist - Raigad, State: - Maharashtra. Plot Area Admeasuring 1167.30 Sq. Mtrs. (12560 Sq. Ft) Existing Constructed Area 583.65 Sq. Mtrs. (6280 Sq. Ft) 2) Sub Plot No. 4B, Cement Merchants Premises Co-op Society Ltd., CMPCS Complex, Near Readymix Plans, Kalamboli Warehousing Corporation, Kalamboli, Tal - Panvel, Dist - Raigad, State: - Maharashtra. Plot Area Admeasuring 696.60 Sq. Mtrs. (7495.33 Sq. Ft.) Existing constructed area 348.30 Sq. Mtrs. (3747.71 Sq. Ft)

Date: 24

